

अखिल भारतीय सेवेतील व राज्य शासकीय सेवेतील अधिका-यांचे /कर्मचा-यांचे गोपनीय अहवालांचे प्रतिवेदन व पुनर्विलोकन करण्यासाठी निश्चित केलेली समयमर्यादा.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय, क्रमांक:- सीएफआर १२११/प्र.क्र.२१७/तेरा

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : १७ जुलै, २०१२

वाचा :-१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:सीएफआर-१२१०/

प्र.क्र.४७/२०१०/तेरा, दिनांक १ नोव्हेंबर, २०११

२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:- सीएफआर १२११/

प्र.क्र.२१७/तेरा, दिनांक १७ डिसेंबर, २०११

३) शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:- सीएफआर १२११/

प्र.क्र.२१७/तेरा, दिनांक १९ मे, २०११

शासन निर्णय

अखिल भारतीय सेवेतील व राज्य शासकीय सेवेतील अधिका-यांचे /कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे लिहून कळविण्याची कार्यवाही जलद गतीने पार पाडण्यासाठी राज्यभरात विभागीय/ जिल्हा/ तालुका स्तरावर कॅम्प घेऊन गोपनीय अहवाल लिहिण्याच्या सूचना शासन निर्णय दि.१७.१२.२०११ अन्वये देण्यात आल्या आहेत. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जे प्रतिवेदन / पुनर्विलोकन अधिकारी गोपनीय अहवालाचे प्रतिवेदन / पुनर्विलोकन समय मर्यादेत करणार नाहीत त्यांची १ जुलै रोजी देय होणारी वेतनवाढ रोखण्याची सूचनादेखील वरील दिनांक १७ डिसेंबर, २०११ च्या शासन निर्णयाद्वारे व दिनांक १९ मे, २०११ च्या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.

२. दिनांक २१ जून, २०१२ रोजी मंत्रालयात लागलेल्या आगीत सामान्य प्रशासन विभाग, महसुल व वन विभाग, नगर विकास विभाग, गृह विभाग, ऊर्जा विभाग व नियोजन विभाग इ. विभागातील अधिकारी/कर्मचा-यांच्या सेवा अभिलेख व गोपनीय अहवाल नस्त्या नष्ट झाल्या आहेत. याशिवाय वरीलपैकी काही प्रशासकीय विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील अधिका-यांचा जो सेवा अभिलेख व गोपनीय अहवाल नस्त्या मंत्रालयीन विभागात ठेवण्यात येत होत्या त्यादेखील नष्ट झाल्या आहेत. ही बाब विचारात घेऊन गोपनीय अहवाल धारिका पुनर्बांधणी करण्याच्या सूचना स्वतंत्रपणे देण्यात येत आहेत.

३. मंत्रालयात लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर अनेक विभागातील अधिका-यांकडून सन २०११-१२ या वर्षाच्या गोपनीय अहवालाचे पुन्हा प्रतिवेदन / पुनर्विलोकन करून घ्यावे लागणार आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेता, अंमलबजावणीतील विसंगती (disparity) टाळण्यासाठी शासन निर्णय दि.१७.१२.२०११ च्या परिच्छेद १० मधील सूचना व शासन पत्र दि.१९.५.२०१२अन्वये

वेतनवाढी रोखण्याबाबत देण्यात आलेल्या सूचनांना सन २०११-१२ या प्रतिवेदन वर्षासाठी स्थगिती देण्यात येत आहे. तथापि, आगीत नष्ट झालेल्या गोपनीय अहवालाची पुनर्बांधणी तसेच सन २०११-१२ च्या गोपनीय अहवालाचे पुनर्लेखन करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण होईल याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी.

४. हे आदेश महाराष्ट्र शासन वेबसाईट www.mah.gov.in या वर ठेवण्यात आले असून त्यांचा सांकेतांक २०१२०७१७११०६५४०१०० असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(के.पी.बक्षी)

प्रधान सचिव(सेवा),

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव.
मुख्यमंत्री यांचे सचिव.
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
प्रबंधक, मूळ न्यायशाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने).
प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने).
प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई(पत्राने).
मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा/ विधान परिषद
सर्व विधान सभा/विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ
सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई (पत्राने).
विधिमंडळ ग्रंथालय, विधानभवन, मुंबई (१० प्रती).
सर्व मंत्रालयीन विभागांच्या सर्व आस्थापना शाखा.

सर्व विभागीय आयुक्त.
सर्व जिल्हाधिकारी
सर्व तहसिलदार.
निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय
नियंत्रणाखालील सर्व प्रादेशिक विभाग प्रमुख व
कार्यालय प्रमुख (संबंधित विभागांमार्फत).
महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.
सामान्य प्रशासन विभाग (कार्या-१०) मंत्रालय, मुंबई.
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
सर्व कोषागार अधिकारी (संचालक, लेखा व कोषगारे,
मुंबई यांच्यामार्फत).
निवडनस्ती.